


अनोख्या वाहनांची अनोखी शर्यत



विज्ञान क्षितिजे



शहजी बा. मोरे
(रसायनशास्त्राचे प्राध्यापक)

नंतो तंत्रज्ञानाच्या वाटचालीत महत्वाची घटना म्हणून उल्लेख केला जाईल अशी 'नंतो कार रेस' फ्रान्समध्ये झाली; पण तीत भाग घेतलेली वाहने खरी नव्हती, तर ते रेणू होते. या अनोख्या शर्यतीविषयी...

फ्रान्समध्ये नुकतीच मोटारीची अनोखी शर्यत पार पडली. या शर्यतीतील वाहने डोऱ्यानीच काय, पण सूक्ष्मदर्शकातूनही न दिसणारी होती. त्यांच्या 'दर्शना' साठी वेगळाच सूक्ष्मदर्शक लागतो. त्यातून ही सूक्ष्मातीत वाहने दिसत असली, तरी त्यांचे 'दिसणे' हे नेहमीच्या दिसण्यापेक्षा वेगळे असते. एका मीटरचे एक अब्ज भाग केले असता, त्यातील एका भागास एक नंतोमीटर किंवा एक अब्जांश मीटर म्हणतात. या परिमाणातील म्हणजेच ज्या पदार्थाची लांबी, रंदी व उंची यापैकी एक मिती शंभर नंतोमटेरियलसच्या जवळपास असते, अशा पदार्थाना नंतोमटेरियल्स (अब्जांश किंवा सूक्ष्मातीत पदार्थ) म्हणतात. असे पदार्थ म्हणजेच काही रेणू असतात. पाण्याचा एक रेणू ०.३ नंतोमीटर रुंदीचा असतो. आपल्या केसाची जाडी सत्र-ऐशी हजार नंतोमीटर असते. यावरून सूक्ष्मातीत पदार्थाच्या आकाराची कल्पना यावी. आता अनेक 'नंतोमटिन्स' बनवली जात आहेत. यामध्ये नंतोकार, नंतोशटल्स, नंतोफॅन्स अशी अनेक यंत्रे बनवली जात आहेत. २०१६ चे रसायनशास्त्रातील 'नोबेल' अशी यंत्रे बनविणाऱ्या शास्त्रज्ञाना देण्यात आले.

काही रेणूंना विशिष्ट वातावरणात ऊर्जा दिली, तर ते हालचाल करतात, घरंगळतात किंवा प्रवास करतात. अशा रेणूंची म्हणजेच सूक्ष्मातीत वाहनांची अद्भुत शर्यत (नंतो कार रेस) फ्रान्समधील टौलौसे शहरातील 'फ्रैंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च' (सीएनआयएस) प्रयोगशळेत पार पडली. या शर्यतीला 'नंतो कार रेस' म्हटले जात असले, तरी ती काही खरी वाहने नव्हती, तर एक रेणू होते.

या शर्यतीसाठी शंभर नंतोमीटरची सोन्याची धावपट्टी बनविण्यात आली होती. याचे कारण म्हणजे सोने सर्वाधारण परिस्थितीत अन्य मूल्यव्यापाशी रासायनिक अभिक्रिया करीत नाही. सूक्ष्मातीत पदार्थ किंवा अणू-रेणू डोऱ्यानीच काय,



अनेक पटीने विवर्धन करू शकणाऱ्या सूक्ष्मदर्शकातूनही दिसत नाहीत. त्यांच्या प्रतिमा पाण्याची संपूर्ण धावपट्टी वापरून ११३ नंतोमीटर अंतर साडेसहा तासांत पार केले. या दोन सूक्ष्मातीत वाहनांना संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला. दुसऱ्या स्थानावर अमेरिकेच्या ओहियो संघाचे वाहन 'नंतो वॅग्न' होते. ते ४३ नंतोमीटर धावले. तृतीय स्थानावर अकारा नंतोमीटर धावणारे जर्मनीचे 'नंतो-विंडमल' वाहन होते. फ्रान्सची 'ग्रीन बगी' सर्वांत सुंदर कार ठरली, तर जपानच्या वाहनास 'फेअर प्ले'चा पुरस्कार मिळाला. 'ग्रीन बगी' व 'नंतो वॅग्न' ही सूक्ष्मातीत वाहने रिमोट कंट्रोलद्वारे टौलौसे येथून चालविण्यात आली. परंतु, ती धावली दोन वेगवेळ्या 'एसटीएम'मध्ये - अनुक्रमे फ्रान्स व ओहियो येथे.

या स्पष्टेची संकल्पना टौलौसच्या 'सेंटर फॉर मरीटियल्स इलेंबोरेशन अँड स्टडीज'मधील रसायनशास्त्रज्ञ खिंचवन जोयाचिम व 'युनिवर्सिटी ऑफ टौलौसे'मधील घेनयाल रेपे यांची व एक पत्रकाराची! कारण एका पत्रकाराने या दोन रसायनशास्त्रज्ञांची मुलाखत घेतली. त्यावेळी जोयाचिम यांच्या लक्षात आले, की नंतो तंत्रज्ञानातील संशोधनापेक्षा लोकांना अशा सूक्ष्मातीत वाहनांमध्ये (नंतोव्हेइल्स) अधिक रस आहे. ही स्पृष्टी स्पृष्टीकांना वेगळाच दृष्टिकोन देऊन गेली. या स्पष्टेमुळे पृष्ठीय रसायनशास्त्र (सरफेस केमेस्ट्री) विषयातील नंतोशोधनासाठी गती मिळू शकेल. तसेच रेणू पृष्ठभागाशी कसे द्वितीयन करतात, पृष्ठभागाशी रासायनिक अभिक्रिया करास करतात अब्जांचा अभ्यास करता येईल. त्यामुळे रसायनशास्त्रात मोलाची भाकीत आहे. सहा सूक्ष्मातीत वाहनांनी भाग अंतर्भुत द्वे शर्यत तीस तासांनंतर संपली. या मैट्रीपूर्ण शर्यतीत अमेरिका औस्ट्रियन संघाच्या 'डायपोलर रेस' या सूक्ष्मातीत वाहनाने शंभर नंतोमीटर अंतर दीड तासात पूर्ण केले. या वाहनाचा वेग इतका होता, की सोन्याची धावपट्टी संपल्यामुळे त्याला

चांदीची धावपट्टी उपलब्ध करावी लागली. स्विट्जर्लंडच्या 'नंतो ड्रॅग्स्टर' वाहनाने सोन्याची संपूर्ण धावपट्टी वापरून ११३ नंतोमीटर अंतर साडेसहा तासांत पार केले. या दोन सूक्ष्मातीत वाहनांना संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला. दुसऱ्या स्थानावर अमेरिकेच्या ओहियो ओहियो संघाचे वाहन 'नंतो वॅग्न' होते. ते ४३ नंतोमीटर धावले. तृतीय स्थानावर अकारा नंतोमीटर धावणारे जर्मनीचे 'नंतो-विंडमल' वाहन होते. फ्रान्सची 'ग्रीन बगी' सर्वांत सुंदर कार ठरली, तर जपानच्या वाहनास 'फेअर प्ले'चा पुरस्कार मिळाला. 'ग्रीन बगी' व 'नंतो वॅग्न' ही सूक्ष्मातीत वाहने रिमोट कंट्रोलद्वारे टौलौसे येथून चालविण्यात आली. परंतु, ती धावली दोन वेगवेळ्या 'एसटीएम'मध्ये - अनुक्रमे फ्रान्स व ओहियो येथे.

या स्पष्टेची संकल्पना टौलौसच्या 'सेंटर फॉर मरीटियल्स इलेंबोरेशन अँड स्टडीज'मधील रसायनशास्त्रज्ञ खिंचवन जोयाचिम व 'युनिवर्सिटी ऑफ टौलौसे'मधील घेनयाल रेपे यांची व एक पत्रकाराची! कारण एका पत्रकाराने या दोन रसायनशास्त्रज्ञांची मुलाखत घेतली. त्यावेळी जोयाचिम यांच्या लक्षात आले, की नंतो तंत्रज्ञानातील संशोधनापेक्षा लोकांना अशा सूक्ष्मातीत वाहनांमध्ये (नंतोव्हेइल्स) अधिक रस आहे. ही स्पृष्टी स्पृष्टीकांना वेगळाच दृष्टिकोन देऊन गेली. या स्पष्टेमुळे पृष्ठीय रसायनशास्त्र (सरफेस केमेस्ट्री) विषयातील नंतोशोधनासाठी गती मिळू शकेल. तसेच रेणू पृष्ठभागाशी कसे द्वितीयन करतात, पृष्ठभागाशी रासायनिक अभिक्रिया करास करतात अब्जांचा अभ्यास करता येईल. त्यामुळे रसायनशास्त्रात मोलाची भाकीत आहे. सहा सूक्ष्मातीत वाहनांनी भाग अंतर्भुत द्वे शर्यत तीस तासांनंतर संपली. या मैट्रीपूर्ण शर्यतीत अमेरिका औस्ट्रियन संघाच्या 'डायपोलर रेस' या सूक्ष्मातीत वाहनाने शंभर नंतोमीटर अंतर दीड तासात पूर्ण केले. या वाहनाचा वेग इतका होता, की सोन्याची धावपट्टी संपल्यामुळे त्याला